

### LLOYDS STEELS INDUSTRIES LIMITED

**Corporate Office :**A-2, Madhu Estate, 2<sup>nd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013. **Tel:** 91-22-6291 8111 **email :** infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in **CIN** : L28900MH1994PLC081235

### MP/LSIL/ BSEL-NSEL/2022/78

19.07.2022

The Department of Corporate	The National Stock Exchange of India		
Services,	Limited		
BSE Limited	Exchange Plaza, Bandra Kurla Complex,		
27th Floor, P.J. Towers, Dalal	Bandra (East), Mumbai - 400 051		
Street, Mumbai - 400 001			
<b>Scrip Code: 539992</b>	Symbol: LSIL		

Dear Sir/Madam,

Sub: Newspaper Advertisement for 28<sup>th</sup> Annual General Meeting (AGM) of the Company – Disclosure under Regulation 30 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015

Pursuant to Regulation 30 read with Part A of Schedule III and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we enclose herewith the copies of newspaper advertisements regarding convening of the 28th Annual General Meeting of the Company scheduled to be held on **Saturday, 13th August, 2022 at 02:00 P.M. (IST)** for Financial Year 2021- 22 through Video Conferencing (VC)/Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, MCA General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, Circular No. 19/2021 dated 8th December, 2021 and Circular No. 02/2022 dated 05th May, 2022. The aforesaid newspaper advertisements are published in Business Standard (English – All Editions) and Mumbai Lakshdeep (Marathi) on Tuesday, 19th July, 2022.

We request you to kindly take a note of the above.

Thanking you,

Yours faithfully,

For Lloyds Steels Industries Limited

Meenakshi A. Pansari Company Secretary

misrepresentation

Meeting of the Company

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to public at large that Mr. Sanjeev Kapool

Celebrity Chef has long back withdrawn/terminated the License granted to Fudkor India Pyt. Ltd to use Mr. Sanjeev Kapoor's intellectual property

in relation to products manufactured and sold by Fudkor India Pvt. Ltd

That it has come to the knowledge of Mr. Sanjeev Kapoor that

misrepresentations have been made by Fudkor India Pvt. Limited and its

affiliate Vegico Foods Pvt. Ltd regarding their association with Mi

Sanieev Kapoor which is incorrect. It is hereby clarified that Mr. Saniee

India Pvt. Ltd. or Vegico Foods Pvt. Ltd or any of their affiliates who have

been unauthorizedly using the intellectual property of Mr. Sanjee

Kapoor and making false representations of their association with him

**AMBADI ENTERPRISES LIMITED** 

CIN: U65991TN1941PLC001437

Registered office: Parry House, 5th Floor, No. 43 Moore Street, Chennai - 600 001

Email: PrasantaKumarPatro@ambadi.murugappa.com | Website: www.ambadi.in

NOTICE OF 81st ANNUAL GENERAL MEETING &

**BOOK CLOSURE** 

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Eighty First Annual General Meeting of the

Members of Ambadi Enterprises Limited will be held on Thursday, the 28th day of July

2022 at 11.30 A.M by way of Video Conferencing in compliance with all the applicable

provisions of the Companies Act. 2013 and the Rules made thereunder read with

framework issued by the Ministry of Corporate Affairs vide its General Circulars and

other applicable circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA) and

NOTICE IS ALSO HEREBY GIVEN THAT pursuant to Section 91 of the Companies Act

2013 read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules

2014 the Register of Members and Share Transfer Books of the Company will remain

closed from Thursday, 21st July, 2022 to Thursday, 28th July, 2022 (both days inclusive

for the purpose of Annual General Meeting and payment of dividend for the financia

year ended 31st March, 2022, if approved by the Members at the said Annual General

**GEECEE VENTURES LIMITED** 

CIN - L24249MH1984PLC032170

Regd. Office: 209-210, 2nd Floor, Arcadia Building, 195, Nariman Point, Mumbai 400021. Telephone: 022-40198600; Fax: 022-40198650, E-mail Id: geecee.investor@gcvl.in; Website: www.geeceeventures.com

**NOTICE TO SHAREHOLDERS** 

(For Transfer of unpaid/unclaimed dividend and equity

Shares of the Company to Investor Education &

Protection Fund (IEPF) Account)

This NOTICE is published pursuant to the provisions of Section

124 (6) of the Companies Act, 2013 ('The Act') read with Investo

Education and Protection Fund Authority (Accounting, Audit Transfer and Refund) rules, 2016 ("Rules"), amongst other

matters, contain provisions for transfer of unclaimed dividence

to IEPF and transfer of shares in respect of which dividend

remains unclaimed for seven consecutive years or more to

IEPF Account. Companies are required to inform the

shareholders at the latest available address whose shares are liable to be transferred to the IEPF Authority three months

prior to the due date of transfer of shares and simultaneously

publish the notice in the newspapers. This Notice is published pursuant to the provisions of the Act and Rules.

The Company will transfer its unpaid Final Dividend Account, 2014-15 to IEPF on or after October 20, 2022 accordingly the

underlying Shares are due to be transferred to the Fund and

the Company has sent the required communication in this

behalf at the earliest possible under the current situation to

those shareholders whose underlying shares are liable to be

transferred to IEPF i.e. for Final Dividend FY 2014-15, informing

that the said underlying shares will be transferred to the DEMAT

The Complete details of the concerned shareholders whose

dividends are unclaimed for seven consecutive years and whose

share are due to be transferred to IEPF are being uploaded on

the Company or the Company's Registrar and Share Transfel Agent; M/s. Link Intime India Private Limited.

In case the dividends are not claimed by the concerned

shareholders by October 20, 2022 necessary steps will be initiated by the Company to transfer the shares held by the

concerned shareholder(s) to IEPF without further notice in the

In case of shares held in demat mode - by transfer of shares

directly to demat account of the Fund through the DPS of

II. In case of shares held in physical form - by issuance of new

The shareholders may note that in the event of transfer of

shares and the unclaimed dividends to IEPF, concerned

shareholder(s) are entitled to claim the same from IEPF by

submitting an online application in the prescribed Form

IEPF-5 available on the website www.iepf.gov.in and sending

a physical copy of the same duly signed to the Company at Its Registered Office along with requisite documents enumerated

converting into Demat through depository.

duplicate share certificate in lieu of the original certificate(s) and thereafter transferring the same to the Fund by

the website of the Company www.geeceeventures.com. We request the concerned shareholders to claim the unclaimed dividends, if any, remaining unpaid / /unclaimed from 2014-15 onwards, by making an application immediately to

account of the IEPF Authority.

following manner:

the Shareholder concerned:

On behalf of the Board

For Ambadi Enterprises Limited

Government of India, to transact the businesses set forth in the notice of the meeting

Phone: 044- 2530 6857 Fax: 044- 2535 8114

# Deck stacked in favour of Murmu as next President

Cross-voting by MLAs reported in Odisha, Gujarat for NDA candidate

**ADITI PHADNIS** New Delhi, 18 July

oting for the presidential poll ended on Monday, with the 98.9 per cent of the electors permitted to exercise their franchise in Parliament House, said Returning Officer P C Mody.

The deck is stacked in favour of Droupadi Murmu, Santhal tribal from Odisha, former governor and minister in the Odisha state government. The result will be announced on July 21 after counting on July 20. Current President Ram Nath Kovind's term ends on July 25.

Briefing reporters after the voting, Mody said of the 736 electors - comprising 727 Members of Parliament (MPs) and nine Members of the Legislative Assembly (MLAs) permitted by the Election Commission of India to vote at Parliament House — 728 (719 MPs and nine MLAs) cast their ballot. Bharatiya Janata Party's Sunny Deol was among the nine MPs who didn't cast their vote. Janata Dal United's Bashishtha Narayan Singh is in hospital

Voting went on briskly and former prime minister Manmohan Singh and Lok Sabha MP Mulayam Singh Yadav came in a wheelchair to cast their vote. Finance Minister Nirmala Sitharaman arrived in full personal protective equipment kit to vote as she is suffering from Covid, as did Tamil Nadu Chief Minister M K Stalin.

Evidence that there has been cross-voting will be available only after the results are out, but there is no doubt that there will be extensive crossvoting. No whips are issued for presidential election. Expecting this, Opposition candidate Yashwant Sinha said all voters must heed the voice of their conscience when casting their vote. However, the party that has fielded him —



"WHERE THERE IS DIALOGUE WITH AN OPEN MIND, THERE ARE FIERCE DEBATES. THERE IS ALSO CRITICISM AND BY VERY GOOD ANALYSIS OF THINGS, A VERY POSITIVE CONTRIBUTION CAN BE MADE TO POLICIES AND DECISIONS'

NARENDRA MODI, Prime Minister, ahead of Monsoon Session



(Above) Former prime minister Manmohan Singh casts his vote for the President, at Parliament House NDA's vice-presidential candidate Jagdeep Dhankhar (right) with Defence Minister Rajnath Singh, BJP National President J P Nadda, and others after filing his nomination papers at Parliament House PHOTOS: PTI

TMC — said the same thing, he voted for Murmu. showing lack of confidence on the part of the Opposition in its own candidate.

Odisha Congress MLA Mohammed Moquim voted for Murmu. "I have voted for the daughter of the soil," said the Congress MLA. Gujarat Nationalist Congress Party MLA Kandhal S Jadeja also said 5. Former governors Jagdeep

Murmu was selected by the Bharatiya Janata Party's (BJP's) parliamentary board, from a long list of nearly 20 candidates to figure on the list. In a parallel, the Opposition had another meeting to hold discussions on the strategy for the election of Vice-President, due on August

the NDA and Opposition candidates — will face off in a contest, the outcome of which is no doubt as the votes are cast via an electoral college comprising all MPs of the two Houses and the BJP's huge majority in the Lower House makes the outcome a foregone

## **NECTAR LIFESCIENCES LIMITED**

Regd. Office: Vill. Saidpura, Tehsil Derabassi, Distt. S.A.S. Nagar (Mohali), Punjab. CIN: L24232PB1995PLC016664 Tel No.:+91-1762-532001 Email: cs@neclife.com, Website: www.neclife.com TRANSFER OF SHARES AGAINST HINPAID/HINCLAIMED DIVIDEND

n terms of requirement of Sections 124 and 125 of the Companies Act, 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority (IEPF) (Accounting, Audit, Transfer an Refund) Rules, 2016, as amended up to date (IEPF Rules), the shares in respect of which dividen has not been claimed or paid for seven consecutive years, are liable to be transferred to IEP

As per the record of the Company, some of the Shareholder(s) have not claimed the dividend for the financial year (FY) 2014-15 and of the subsequent FYs. The detail of all such Shareholders and the shares due for transfer is displayed on the website of the Company i.e. on www.neclife.com under investor relation. The Company is also of sending intimation at the www.lectine.com index investor relation. The Company is also of second infinition at the latest available addresses individually to each of the shareholder(s), whose share(s) are liable to be transferred to IEPF under the IEPF Rules to claim the dividend. Please note that the unpaid or unclaimed amount of final dividend for the FY 2014-15 will also be transferred to IEPF Authority

Such Shareholder(s) are hereby called upon to contact KFin Technologies Limited (KFintech Shares Transfer Agent at the address mentioned below and send the undertaking (available of the website of the Company as detailed above) duly filled in and signed along with a self-attester. copy of your PAN Card, Copy of Address Proof, a cancelled cheque accordingly, so that it will reach the KFintech before October 31, 2022 for claiming the unpaid dividends for FY 2014-15 and onwards, failing which the Company shall proceed to transfer the underlying equity shares registered in your name and unclaimed and unpaid amount of dividend for the FY 2014-15 to the credit of the IEPF Authority. Please note, however that on transfer of Shares to IEPF, you can claim from the IEPF Authority both your unclaimed dividend amount(s) and shares by making an application in Form IEPF- 5. The IEPF Rules and Form IEPF - 5 are available on the website

Share Transfer Agent KFin Technologies Limited (Unit: Nectar Lifesciences Limited) Selenium Building Tower B, Plot 31 – 32, Financial District, Nankramguda, Serilingampally, Hyderabad 500 032, Tel No.: +9140-67162222, Fax No. +9140-2300 1153 Email: einward.ris@kfintech.com., website: www.kfintech.com

For Nectar Lifesciences Limited Company Secretary

Œ

RESONANCE SPECIALTIES LIMITED

### Regd. Office: Plot No 54-D Kandivli Industrial Estate, Kandivli (West), Mumbai 400 067. Phone: 022-62106053 Email Id: investors@resonancesl.com CIN: L25209MH1989PLC051993 NOTICE

Transfer of Equity Shares of the Company to the demat account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority his notice is published pursuant to the provision of Sub-section (6) of Section 124 o the Companies Act, 2013 and the Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 including any amendment an

re-enactment thereof. In compliance with the above provisions, the Equity Shares of the Company in respec of which dividend has not been paid or claimed for seven consecutive years or more are required to be transferred by the Company to the demat account of the Investo

Accordingly, the Company has communicated all the concerned Shareholders at the address registered with the Company/Registrar and Share Transfer Agent (RTA) records whose shares are liable to be transferred to demat account of IEPF Authority, advising them to claim the unpaid dividend(s) for the Financial Year 2014-15 and onwards. The Company has also uploaded on its website https://www.resonancesl.com full details containing name of such shareholders and their folio number or DP ID-Client ID with their shares liable to be transferred to the demat account of IEPF Authority.

The Shareholders may please note that when the above equity shares gets transferre into the Demat account of the IEPF Authority then such shares will not be available to the shareholders for sales or transfer or deal with in any manner except as pe (6) of The Companies Act, 2013.

The Shareholders may further note that, both the unclaimed dividend and corresponding Shares including all benefits accruing on such shares, if any once transferred to dema account of IEPF authority can be claimed back from IEPF Authority after following the procedure prescribed in the aforesaid rules.

The concerned Shareholders are invited to claim unclaimed dividend for the Financia Year 2014-15 and onwards by making an application to the Company/RTA by Octobe 15, 2022, failing which their shares shall be transferred to demat account of IEP Authority. For claiming the unclaimed dividend or in case you need any information clarification, please write to Adroit Corporate Services India Private Limited, Registra and Share Transfer Agent of the Company or email us at investors@resonancesl.cor

July 15, 2022

Minal Bhosald Company Secretary

# FM: States seeking extension of GST compensation for 5 yrs

MONSOON

Around 60 per

cent of Corp-

RBI wants government to prohibit cryptocurrencies, says Sitharaman

PRESS TRUST OF INDIA

Union Finance Minister Nirmala Sitharaman on Monday informed the Lok Sabha that a few states have sought a five-year extension for the compensation paid to them for revenue shortfall due to GST implementation. When a nationwide GST subsumed 17 central and state levies from July 1, 2017, it was decided that states would be compensated for any loss of revenue from

the new tax for five years. That

timeframe ended on June 30.

The finance minister also said the RBI has expressed concerns over cryptocurrencies saying that they should be prohibited as they can have destabilising effect on the monetary and fiscal stability. She said the value of fiat currencies is anchored by monetary policy and their status as legal tender, but the value of cryptocurrencies rests solely on speculations and expectations of high returns that are not well anchored, so it will have a destabilising effect on India's monetary and fiscal



"IN VIEW OF THE THIS SECTOR"

NIRMALA SITHARAMAN,

**CONCERNS EXPRESSED** BYTHE RBI ON THE DESTABILISING EFFECT OF CRYPTO ON MONETARY AND FISCAL **STABILITY OF A** COUNTRY, THE RBI HAS RECOMMENDED FRAMING OF **LEGISLATION ON** 

Finance Minister

## **Oppn targets Centre over GST** on pre-packaged food items

The Opposition on Monday now. There was no tax on imposing GST on packaged food items such as milk and Minister Narendra Modi's

ing India miserable. Rahul Gandhi hit out at the ruling BJP and shared a graph on Twitter showing how commodities like curd, paneer, ruled by the BJP were also rice, wheat, barley, jaggery part of the decision taken by and honey are being taxed the GST council.

"masterstroke" of mak-

attacked the Centre over these items of mass consumption earlier. Delhi Chief Minister Arvind Kejriwal curd, saying it was Prime demanded the Centre to withdraw the tax citing

"steep price rise" in the country. The BJP, however. accused Opposition parties of doing politics over the issue, saying states not

textbooksand over four crore textbooks have already been distributed across the country for the 2022-23 academic session, the Lok Sabha was informed on Monday

# Banks recover steps taken

## 60% CSR spent on rural needs, health care, edu

orate Social Responsibility (CSR) funds spent by firms in the past seven fiscal years were in for education, health care, and rural development-related activities. Minister of State for Corporate Affairs Rao Inderiit Singh said the Centre did not

issue any direction to the

companies to spend on

## ₹8.6-trnbad loansin8fiscals

bythe government and RBI

helped banks recover

bad loans worth over ₹8.6 trillion in the past eight financial years. Besides, the Central Repository of

Information on Large Credits (CRILC) has been set up by the RBI to collect. store and disseminate credit data to lenders, and banks are required to submit reports on a weekly basis to CRILC in case of any default by borrowing entities with exposure of ₹5 crore and above, said MoS for Finance Bhagwat

## 24 states pre-published draft rules on 4 labour codes: Govt



 $Labourre forms \, are \, progressing \, as \, at \, least \, 24$ states have pre-published draft rules for four labour codes. As many as 31 states/Union Territories (UTs) have pre-published the draft rules under the Code on Wages, 26 under

Industrial Relations Code, 25 under Code on Social Security, and 24 under Occupational Safety Health & Working Conditions Code, Minister of State for Labour and Employment Rameshwar Teli said in a written letter.

## Noshortage **ofNCERT** textbooks

**ACommunist** Thereisno

shortageof NCERT

## **CPIMP** asks fordiscussion on Agnipath

**Party of India** (CPI)MPon Monday gave a notice for suspension of proceedings in the Rajya Sabha to discuss the Agnipath scheme under Rule 267.

Place: Chennai

## C) Lloydsteel

Registered Office: Plot No. A-5/5, MIDC Industrial Area, Murbad, Thane – 421 401 Corporate Office : A-2, Madhu Estate, 2<sup>rd</sup> Floor, Pandurang Budhkar Marg, Lower Parel (W), Mumbai 400 013 1-22-6291 8111 email : infoengg@lloyds.in, website: www.lloydsengg.in CIN : L28900MH1994PLC081235 Works: Plot No.A-6/3, A-5/5 & A-5/4, MIDC Industrial Area, Murbad, Dist. Thane 421 401,

NOTICE OF 28th ANNUAL GENERAL MEETING AND BOOK CLOSURE NOTICE IS HEREBY GIVEN THAT the 28th Annual General Meeting (AGM) of the Company will be

held on Saturday, 13<sup>th</sup> August, 2022 at 02:00 P.M. (IST) through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 read with MCA General Circular No. 14/2020 dated 8<sup>th</sup> April, 2020, MCA General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020, MCA General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, MCA General Circula udied 13 April, 2020, MCA Gerieral Circular Vo. 2020 2020 3 May; 2020, MCA Gerieral Circular No. 02/2021 dated 05th May; 2021, MCA General Circular No. 02/2022 dated 05th May; 2025 SEBI Circular dated 15th January; 2021 and SEBI Circular dated 15th January; 2021 and SEBI Circular dated

In Compliance with above circulars, the Notice of the AGM along with the Annual Report of 2021 the Company/Depository Participant(s).

Members may note that and the Notice of the AGM along with the Annual Report of 2021 -22 wil also be made available on Company's website <a href="www.lloydsengg.in">www.lloydsengg.in</a> and on the websites of stock exchanges i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <a href="www.bseindia.com">www.bseindia.com</a> and www.nseindia.com\_respectively

n order to receive the Notice and Annual Report, Members are requested to register/update the E-mail addresses and also update your Bank account mandate for receipt of Dividend.

nstructions for updation of email address/Bank account mandate

a) Members holding shares in physical mode may register/update their email address/Bank account mandate in prescribed form ISR-1 with the Register and Transfer Agent ("RTA") of the Company Bigshare Services Private Limited. The Company has sent letters for furnishing the details as required under SEBI Circular SEBI/HO/MIRSD\_MRSD\_RTAMB/P/CIR/2021/655 dated 03rd November, 2021. Norms for updation are also available on the website of the Compan www.lloydsengg.in

Members holding shares in **demat mode** may register their E-mail address/update Bank account mandate by contacting their respective Depository Participant ("DP"

Pursuant to the provisions of section 91 of the Companies Act, 2013, the Register of Members an he Share Transfer Books of the Company will remain closed from 7th August, 2022 to 13th August 2022 (both days inclusive) for the purpose of 28th AGM. For the process and manner of E-voting, Members may go through the instructions mentioned in

Notice of 28th AGM of the Company. In case of gueries relating to e-voting, Members may refer the Frequently Asked Questions (FAQs

and e-voting manual available at www.evotingindia.com, under help section or write an e-mail t nelpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022- 23058738 and 022-23058542/43.

For Lloyds Steels Industries Limite

Place: Mumbai Date: 18th July, 2022

Company Secretary

The shareholders may further note that the details of unclaimed dividends and shares of the concerned shareholder(s) uploaded

by the Company on its website www.geeceeventures.com shall be treated as adequate notice in respect of issue of the new share certificate(s) by the Company for the purpose of transfe of shares to IEPF pursuant to the Rules. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend and equity shares transferred to IEPF.

In case the shareholders have any queries on the subject matter, they may contact Link Intime India Pvt. Ltd, Unit: GeeCee Ventures Limited C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No. : 91- 022 - 49186270 Fax: 91-22- 49186060 Email: iepf.shares@linkintime.co.in

Website: www.linkintime.co.in For GeeCee Ventures Limited



Dipyanti Jaiswar

Company Secretary

Website: www.tanfac.com - Email: tanfac.invreln@anupamrasayan.com - Telephone: +91 4142 239001-5 - Fax: + 91 4142 239008

REGD. OFFICE: 14 SIPCOT INDUSTRIAL COMPLEX, CUDDALORE - 607 005, TAMIL NADU TANFAC

Place: Mumbai

Date : July 18, 2022

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE, 2022

					(₹ in lakhs)
SI.	Particulars	Quarter ended 30.06.2022	Quarter ended 31.03.2022	Quarter ended 30.06.2021	Year ended 31.03.2022
No.		Unaudited	Audited	Unaudited	Audited
1.	Total Income Operations (net)	8,346.15	6,828.77	9,143.72	32,357.63
2.	Net Profit / (Loss) for the period (before tax, exceptional items)	1,223.56	922.54	2,870.79	7,194.65
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional items)	1,223.56	922.54	2,870.79	7,194.65
4.	Net profit / (Loss) for the period after tax	898.04	705.88	2,124.16	5,328.38
- 1	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	898.04	747.58	2,124.16	5,394.87
6.	Paid Up Equity Share Capital (Face Value of ₹ 10/-)	997.50	997.50	997.50	997.50
- 1	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year				12,371.82
	Earnings Per Share (of ₹ 10/- each) Basic	9.00	7.08	21.29	53.42

NOTES: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with BSE Limited, under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure

The full format of the Unaudited Financial Results are available on the BSE Limited website viz... www.bseindia.com and the Company's website. viz... www.tanfac.com For TANEAC INDUSTRIES LIMITED


> (K.SENDHIL NAATHAN) MANAGING DIRECTOR

सोलापूर दि.१८ : आषाढी एकादशीच्या निमि त्ताने राज्यभरातील संतांच्या पालख्या लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येऊन गेले. वारी सोहळ्याच्या निमित्ताने पालखी मार्गावरील जेवणासाठी फक्त पानांच्या पत्रावळींचा वापर करणे, त्या खरकट्या पत्रावळी, निर्माल्या-पासून कंपोस्ट खताची निर्मिती करण्यासाठी क्रिएटिव्ह संस्थेसह,४०० पर्यावरण ढूतांनी जनजागृती करण्यात आली. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात यंदाच्या वर्षी पाच हजार इकोब्रिक तयार करण्यात

पालखी मुक्काम व विसाव्याच्या ठिकाणी पत्रावळी गोळा करून र-वच्छता करून निसर्ग सेवा करण्यासाठी ४०० पेक्षाही अधिक युवक, युवती प्रयत्नशील होते. थं क्रिएटिव्ह च्या माध्यमातून गेल्या पाच वर्षांपासून कचरा मुक्त दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. प्लास्टिक व इतर कचरा गोळा करून टेम्पोमध्ये भरतात या स्वच्छतेच्या उपक्रमात सोलापूर विद्यापीठ, पुणे व शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमधील काही महावि-द्यालयातील विद्यार्थी सेवाभावी संस्था, नगरपालिकांचाही

सहभाग असतो.

आले.



## **PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that share certificate of Alkyl Amines Chemicals Ltd. Folio No. : V00328 Certificate No.: 1208 : 794061 to 794310 Dist No. : 250 nos. of Vinod Maganlal Desai situated at B/804 Rock Avenue Plot D, Hindustan Naka, Kandivali (W) Mumbai 400067 have been reported lost/misplaced therefore requested for issuance of duplicate share

certificate within the period of 15 days from the publication of this notice. If no claim, objections are received during this period the company shall be free to issue duplicate share certificates. Vinod Maganlal Desai Aadhar card # 911580404155 PAN card # AFNPD4153P Date: 19/07/2022 Place : Mumbai

holder of Aghadi Nagar No.4 Co-op. Hsg. Society Ltd., and was holding in his name five shares of Rs.50/- each, bearing share certificate No. 19, Member Register No. 19 having distinctive Nos. 91 to 95 (both naving distinctive Nos. 91 to 95 (both inclusive) as well as Flat No. 105, admeasuring 553 sq. ft., Bldg. No.4, "B" Wing, 1st Floor, Aghadi Nagar No.4 Co-op. Hsg. Society Ltd., Pump House R. J. Road, Andheri (East), Mumbai-400 093, who expired at Mumbai on 25.04.2012.

Now, his wife MRS. BASEERA BEGUM RAHI, with consent from all other heirs,

having any claim, objections, right legally or equitably, should lodge their objections and claim for the said transfer to me or to the society, within 10 days from the date of this publication of Notice. Mumbai dated on this 19th day of July 2022.

P.N.Rane, Advocate B-2/13, Vijay Nagar,Marol, Andheri (East), Mumbai-400 059

room premises has been developed b peen lost/misplaced by my client and h person has any right, title of any nature objection above said flat the same be brought within 15 days from date o publication of notice to the undersigne with cogent evidence else letter n

RATNAKAR T. MISHRA ADVOCATE HIGH COURT, MUM Office: ACBA, 3rd Floor, M.M. Court Andheri, Andheri (East), Mumbai - 69

**PUBLIC NOTICE** Shri. Prabhakar Yashwant Bhogle Member of Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd. having address at L.T. Nagar M.G. Road Road No. 4/5, Near Tiwari Hospital, Goregaon (West), Mumbai 400104 and holding flat No 401, 4th floor, Wing-A in the building of the society, died on 09/10/2018 without आहेत. making any nomination. The society

hereby invites claims or objections from

the heir or heirs or other claimants/

objector or objectors to the transfer

of the said shares and interest of the

deceased member in the capital/ property

of the society within a period of 7 days

rom the publication of this notice, with

copies of such documents and other

proofs in support of his/her/their claims

objections for transfer of shares and

interest of the deceased member in

the capital/ property of the society. I

no claims/ objections are received

within the period prescribed above

the society shall be free to deal with

the shares and interest of the deceased

member in the capital/ property of the

society in such manner as is provided

under the bye-laws of the society. The

claims/ objections, if any, received by

the society for transfer of shares and

interest of the deceased member in

the capital/ property of the society shall

be dealt with in the manner provided

under the bye-laws of the society. A

copy of the registered bye-laws of the

society is available for inspection by

he claimants/ objectors, in the office

of the society/ with the secretary of

he society between 10.00 A. M. to 7.00

PM. from the date of publication of the

notice till the date of expiry of its period.

For and on behalf of

Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd.

Hon. Secretary

Place : MUMBAI Date :19/07/2022

जाहीर सूचना

श्री. ईश्वरलाल धर्मदत्त दवे व श्रीमती कांताबाई धर्मदत्त

दवे हे अष्टविनायक ए ॲण्ड बी विंग को-ऑपरेटिव

हौसिंग सोसायटी लिमिटेड, पत्ता: जुना सर्व्हे क्र. ११६

हेस्सा क्र. २, नवीन सर्व्हे क्र. १५, हिस्सा क्र. २ए

ााव-सागाव, तालुका कल्याण, गोग्रासवाडी, डोंबिवर्ल

(पर्व). ठाणे – x२१२०१ या सोसायटीचे सदस्य आहेत

भाणि सोसायटीच्या इमारतीमधील ए विंगमधील पहिल्ल

मजल्यावरील फ्लॅट /टेनामेंट क्र.१०२ चे धारक आहेत यांचे कोणतेही वारसदार न नेमता डोंबिवली येथे अनुक्रमे

२९.०३.२०१९ व १९.०१.२०१५ रोजी निधन झाले

नोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल

मळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स

हेतसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य

द्मवेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा

मळत: सदर फ्लॅट मे. जयश्री एन्टरप्रायझेस यांनी श्री डामरवाला. श्रीमती खातिजा एफ. चोकवाला व ांच्या नावे दि. २४.१२.२००९ रोजीचे (टीएनएन-१-)७९६६–२००९) मार्फत हस्तांतर केले.

जर कोणा व्यक्तीस/संस्थेस/बँकेस सदर हरवलेले स्तावेजाचा ताबा असल्यास किंवा सदर फ्लॅटबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल गरण, मालकी हक्क, खासगी तारण किंवा अन्य इतः प्रकारे कोणताही अधिकार, हक व हित असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात आवश्यक दस्तावेजांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** देवसात कळवावे. अन्यथा अशा व्यक्ती/संस्था/बँकांचे . दावा त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले . जाईल आणि आमचे अशील अशा कोणत्याही दावा आणि/किंवा हरकतीचा संदर्भ न घेता मालमत्तेचा व्यवहा करण्यास मुक्त असतील.

वकील, उच्च न्यायालय मुंबई ५०२. ५वा मजला. पारस बिझनेस सेन्टर. कार्टर रोड

of Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd having address at L.T. Nagar, M.G. Road, Road No. 4/5. Near Tiwari Hospital Goregaon (West), Mumbai - 400104 and holding flat No 304, Wing-A in the building of the society died on 28/08/2019 without making any nomination. The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants, objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 7 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims, objections for transfer of shares and interest of the deceased member ir the capital/ property of the society. If no claims/ objections are received withir the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased membe n the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims objections, if any, received by the society for transfer of shares and interest of property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants, objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 A. M. to 7.00 PM. from the date

For and on behalf of Shree Sai Shraddha (SRA) CHS Ltd. Hon. Secretary
Place: MUMBAI Date:19/07/2022

## 

जाहीर सूचना

येथे सुचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री ऋषभ गुलाब नागदा यांना फ्लॅट क्र. ९, पहिल मजला, इंद्रधनुष कोहौसोलि., ए६/२०, जीवन बिमा नगर, बोरिवली (प.), मुंबई-४००१०३ (सदप फ्लॅट) तसेच अनुक्रमांक ४१ ते ४५ धारक भागप्रमाणपत्र क्र.९ अंतर्गत असलेले सोसायटीचे भांडवलातील शेअर्म व हित हे **श्रीमती भविष्या प्रेम लखवानी** यांच्याकडन खरेदी करण्याची इच्छ आहे, ज्यांनी सदर फ्लॅटचे एकमेव मालक असल्याचे प्रस्तत केले आहे. तथापी सोसायटीच्या नोंदीनुसार असे आढळून आले आहे की, सदर फ्लॅटबाबत दि. १८.०६.२०१७ रोजी भागप्रमाणपत्रात तिचे नाव नोंद करण्यात आले होते.

जर कोणास उपरोक्त सदर फ्लॅटवर काही दावा अधिकार, हक्क, हित किंवा ताबा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्ता ॲडव्होकेट श्री. एन.आर. पांड्ये, भांडारकर कॉम्प्लेक्स, कोर्ट लेन, **बोरिवली (प.), मुंबई-४०००९२** येथे सदर सूचना प्रकाशन तारखेपासून **१५ दिवसांत** कळवावे, अन्यथा असे समजले जाईल की, सदर फ्लॅटबाबत कोणताही दावा नाही आणि असल्यास तो दावा त्याग केला आहे आणि माझे अशिल सदर फ्लॅट खरेदी करण्याची प्रक्रिया पूर्ण करतील.

सही/- वकील श्री. एन.आर. पांड्ये मोबा .: ९८६९०४९४८६ दिनांक:१९.०७.२०२२

जाहीर नोटीस तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्य येते की , माझे अशील श्री. शार्द्ल भोलेनाथ पाटील रा. डोंबिवली (पूर्व), ता. कल्याण, जिल्हा : ठाप यांनी श्री. नितीन प्रभाकर खांदेतोड यांचे मालकीची

खालील परिशिष्टात वर्णन केलेली जमीन मिळक विकत घेण्याचे ठरवले आहे <u>परिशिष्ट</u>

मौजे गजबंधन पाथर्ली येथील सि.टी.एस र १११४८,१११४९,१११५०,१११५१,१११५३ १११५३, १११५४ मधील एकूण १६८ चौ मी व सर्वे नं. ३२/५ मधील ६४ चौ.मी जागेव चाळीचे बांधकाम केलेले आहे पूर्वेस : सि.टी.एस क्रमांक १११३६

पश्चिमेस : सि.टी.एस क्रमांक १११५५ दक्षिणेस : सि.टी.एस क्रमांक १११५९ उत्तरेस : टाटा पॉवर लेन

वर परिशिष्टात वर्णन केलेल्या जमीन मिळकती थवा तिचे कोणात्याही भागावर कोणत्याह प्रकारचा हक्क, बोजा, गृहाण, दान, लीन, लीज बयाणा. फरोक्तखत. पोटगी. तारण. भाडेकरुपणचे क्क, साठेकरार, समजुतीचा करार लाभाधिका अथवा इतर कोण त्याही प्रकारचे हक्क व हितसंबंध वगैरे असल्यास अशा व्यक्तिंनी । संस्थान ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासुन १५ दिवसांचे आत आपली ह रकत लेखी स्वरुपात योग्य व कायदेशीर कागदपत्रासह खालील प त्यावर घ्यार्व नमुद मुदतीत हरकत न आल्यास सद मिळकतीबाबतचा पुढील नियो जित व्यवहार आमर् अशिल पूर्ण करतील व त्यानंतर आलेल्या के णत्याही प्रकारचे तक्रारी व हरकती विचारात घेतत जाणार नाहीत याची संबंधीतांनी नोंद घ्यावी .

सर्ह अडॅ. सजात Off Add: Lakshman Niwas Building oom no :- 7, 1" Floor, Joshi Baug, Kalyan (W), Dist : Thane, Pin Code no. 421301.

HDB FINANCIAL SERVICES om the trusted family of HDFC Bank

**नोंदणीकृत कार्यालय:** राधिका, २रा मजला, लॉ गार्डन रोड नवरंगपूरा, अहमदाबाद, गुजरात–३८०००९. **मुख्य कार्यालय:** १ला मजला, विल्सन हारुस, जुना नागरदार रोंड, आंबोली सबवेजवळ, अंधेरी (पु.), मुंबई-४०००६९.

एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड, सरफायसी कायदा २००२ चे कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

गुम्ही, खाली नमूद केलेले कर्जदार, सहकर्जदार व जामिनदार यांना तुमचे स्थावर मालमत्ता तारणद्वां प्रतिभूती) **एचडीबी फायनान्शियल सर्विसेस लिमिटेड. मुंबई शाखा**कडून कर्ज सुविधा उपलब्ध झालेली तेती. तुम्ही तुमचे वित्तीय खाते नियमित केलेले नाही आणि पुनर्भारणा करण्यात कसूर केलेली होती. तुम्ही कसूर केल्यानुसार तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आहे. तुम्ही कसूर केल्यानुसार तुमचे ऋण खाते नॉन परफॉर्मिंग ॲसेट मध्ये वर्गीकृत करण्यात आहे. सदर रकमेचा भरणा करण्याकरिता प्रतिभूती संदर्भात निष्पादित प्रतिभूत व्याजासह सदर कर्ज उपलब्ध झाले होते. थकबाकी देयकाचे वसूलीकरिता एचडीबीकडे अधिकार आहेत, त्यांनी सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३(२)(कायदा) अन्वये मागणी सूचना वितरित केली. यातील घटक कायद्याच्या कलम १३(२) नुसार तसेच सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३(१) नुसार प्रसिध्द करण्यात आलेले आहे आणि तुमच्या वर पर्यायी सेवा हणून बजावण्यात आली आहे. कर्जदार, सहकर्जदार, जामिनदार, प्रतिभूती, थकबाकी देय, मागणी मूचना जी कलम १३(२) अन्वये पाठविली आहे आणि त्या अंतर्गत दावा असलेल्या रकमेचा तपशिल

9) दानिश मारवाहा, प्रलॅट क्र.७०१, विंग १७ इंद्र दर्शन बिल्डिंग, मिल्लत नगर, लिंक रोड, अधेरी पश्चिम, मुंबई-४०००५३. दुसरा पत्ता ७०१, बिल्डिंग क्र. १७ इंद्र दर्शन कॉम्प्लेक्स, न्यू लिंक रोड, ओशिवरा, तारापूर टॉवर्सच्या समोर, अंधेरी पश्चिम, मुंबई-४०००५८. २. फॉक्समाईंड कनेक्ट प्रायव्हेट लिमिटेड २० दामजी शामजी इन्ड, भवन विरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई ४०००५८. **३. अल्फा मशिनरी मेकर्स** १९,/२० धानजी शामजी उद्योग भवन विरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०००५३. दुसरा पत्ताः **४. निरा विजयंत मारवाहा** फलॅट क्र.७०१, १७वा मजला, इंद्र दर्शन बिल्डिंग, मिल्लत नगर, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३. **५. सामंथा पपी मारवाहा** फ्लॅट क्र.७०१, १७वा मजला, इंद्र दर्शन बिल्डिंग मिल्लत नगर, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३ **६. विजयंत मारवाहा** फ्लॅट क्र.७०१, १७वा मजला, इंद्र दर्शन बिल्डिंग, मिल्लत नगर, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३ <mark>७. तनु राजेश मारवाहा</mark> फ्लॅट क्र.७०१, १७वा मजला, इंद्र दर्शन बिल्डिंग, मिल्लत नगर, लिंक रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई–४०००५३. **२) ऋण खाते क्र.:** ७८४२४९, ११९०५७५, ४४४०३४७ **३) ऋण रक्कम**: ऋण खाते क्र. ७८४२४९ करिता १,०५,९७,२४४/– (रुपरे एक कोटी पाच लाख सत्याण्णव हजार दोनशे चवेचाळीस फक्त), ऋण खाते क्र. १९९०५७५ करिता ४२,३८,८९६/ – (रुपये बेवाळीस लाख अडतीस हजार आठशे श्याण्णव फक्त) आणि ऋण खाते क्र. ४४४०३४७ करिता ४०,५२,२१४/ – (रुपये चाळीस लाख बावन्न हजार दोनशे चौदा फक्त) **४) प्रतिभूतीचे मालमत्तेचे तपशिल तारण मालमत्ता:** फ्लॅट क्र.७०१, क्षेत्रफळ ९५० चौ.फु. बिल्डिंग क्र. १०, इंद्र दर्शन १ युनीट क्र. १४, श्री स्वामी समर्थ प्रसन्न ओशिवरा (पूर्व) प्लॉट क्र. १४, लोखंडवाला कॉम्प्लेक्स अंधेरी (पश्चिम), मुंबई – ४०००५३. चर्तुसिमा रत्तरेसः बिल्डिंग, दक्षिणेसः बिल्डिंग क्र. १९, पूर्वेसः बिल्डिंग क्र. १६, पश्चिमेसः रोड ५) मागणी सूचना दिनांकः १३/०६/२०२२, ६) देय रक्षमः १३.०६.२०२२ रोजी देय रु.१,४५,९७,०९२/- (रुपये एक कोटी पंचेचाळीस लाख सत्याण्णव हजार ब्याण्णव फक्त) तसेच रक्षम जमा होईपर्यंत वसुली प्रक्रियेत आलेला खर्च तसेच वार्षिक लागु पुढील व्याज.

तुम्ही कर्जदार व सहकर्जदार/जामिनदार यांना येथे कळविण्यात येत आहे की, सदर सूचनेपास पर तुन्हीं कजदौर व सहकजदौर जामनदौर यांना यथ कळावण्यात यत आहे का, सदर सूचनपासून है। दिवसात वर नमूद संपूर्ण रक्कम तसेच पुढील व्याज नमा करावे अन्यथा खालील स्वाक्षरीकर्ताद्वारें नमूद प्रतिभूतींवर कायद्यान्यये आवश्यक ती कारवाई करतील. कृपया नोंद असावी की, सरफायसी कायद्याच्या कलम १३(१३) नुसार तुम्हाला आमच्या अनुमतीशिवाय वर संदर्भीत प्रतिभूतीची विक्री किंवा हस्तांतर करण्यापासून तुम्हाला रोखण्यात येत आहे. २. तारणकर्त्यांना एचडीबीएफएसच्या परवानगिशिवाय विक्री, भाडेपट्टा, लिव्ह ॲण्ड लायसन्स किंवा अन्य इतर प्रकारे वर संदर्भीत प्रतिभूती हस्तांतरण करण्यापासून रोखण्यात येत आहे. ३. कोणतेही प्रश्न किंवा तजवीजीसाठी कृपवा संपर्कः श्रीमती अनुप्रिया चक्रवर्ती (प्राधिकृत अधिकारी), anupriya.chakravorty@hdbfs.com, श्री. जिग्नेश नेटरवाला (प्राधिकृत अधिकारी) jignesh.netarwala@hdbfs.com आणि अर्चना हंस (प्राधिकृत अधिकारी) archana.hans@hdbfs.com

(प्राधिकृत अधिकारी) दिनांक : १९.०७.२०२२

## QSb

**नोंदणीकृत व कॉर्पोरेट कार्यालय :** ३ रा मजला, ए - ५१४, टीटीसी इंडस्ट्रियल एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मंबई. ठाणे, महाराष्ट्र - ४०० ७०१. दरध्वनी: ०२२ - ४९७६२७९५

सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२०, १७/२०२०, २०/२०२०, ०२/२०२१ व २/२०२२. अनक्रमे दिनांकित . ८.०४.२०२०, १३.०४.२०२०, ०५.०५.२०२०, १३.०१.२०२१ व ०५.०५.२०२२ **(एमसीए परिपत्रके**) त्र सेबीद्वारे जारी परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दे.११.०५.२०२२, सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११, दि.१५.०१.२०२१ परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२, दि.१३.०५.२०२२ सुधारित केल्यानसार (सची विनियमन) यांच्या अनुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या पत्यक्ष उपस्थितीविना क्यजीओ फायनान्स लिमिटेड (कंपनी) ची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शुक्रवार, दि. १२.०८.२०२२ रोजी न. ११.०० व ाजता (भा.प्र.वे.) व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम सविधेच्या माध्यमातन आयोजित करण्यात येत आहे.

. तसेच परोक्ष इलेक्ट्रॉनिक मतदानामध्ये सहभाग घेण्याचे किंवा एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीच्या माध्यमातून मत देण्याचे स्वरूप एजीएमच्या सचनेत दिलेले आहे. कंपन्या कायदा. २०१३ चे अनच्छेद १०३ अंतर्गत व्हीसी. ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीएममध्ये सभासदांची उपस्थिती कोरमकरिता गणली जाईल. एजीएमच्या सूचनेसमवेत वित्तीय वर्ष २०२१-२२ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट http://www.qgofinance.com/ वर तसेच बीएसई लिमिटेडची वेबसाइट अर्थात www.bseindia.com वरही उपलब्ध आहे

अशा भागधारक असलेल्या सभासदांनी कृपया २९ वी एजीएमची सूचना, वार्षिक अहवाल तसेच ई-मतदानासमवेत व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून २९ व्या एजीएममध्ये सहभागाकरिताचा लॉग इन तपशील प्राप्त करण्यासार्ठ त्यांचे ई-मेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरीजकडे केवळ नोंदवावेत. नोंदणीकृत ई-मेल पत्ता पुढील पत्रव्यवहार पाठवण्यासाठीसुद्ध वापरता येईल.

कंपनी कायदा, २०१३ चे अनच्छेद १०८ सहवाचन कंपन्या (व्यवस्थापन व प्रशासन) नियम २०१४ चे नियम २० पुधारित केल्यानुसार तसेच सूची विनियमनांचे विनियमन ४४ यांच्या अंतर्गत कंपनी आपल्या सभासदांना एनएसडीएल

प्रसलेले व ज्यांची नावे सभासदांच्या रजिस्टरमध्ये किंवा लाभार्थी मालकांच्या रजिस्टरमध्ये असतील असे सभास (पात्र सभासद) परोक्ष ई-मतदानाद्वारे किंवा एजीएममध्ये मतदानाद्वारे कंपनीच्या २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्य

व गुरुवार, दि. ११.०८.२०२२ रोजी (सायं. ५.०० वा. भा. प्र. वे.) संपेल.

डी) व्हीसी/ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून एजीएममध्ये उपस्थित असलेले व परोक्ष ई-मतदानाद्वारे ठरावावर आपले मत न दिलेले सभासद, त्यांना मत देण्यापासून प्रतिबंधित केलेले नसल्यास, २९ व्या एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित सर्व ठरावांवर एजीएमदरम्यान ई-मतदान प्रणालीद्वारे मत देण्यास पात्र असतील. परोक्ष ई - मतदानाद्वारे

ई) एखादी व्यक्ती सूचनेच्यापाठवणीपश्चात, परंतु निर्धारित अंतिम तारीख अर्थात **सूकवार, दि. २२.०७.२०२२ रोजी** वा तत्पूर्वीकंपनीची सभासद बनत असेल तर ती व्यक्ती २९ व्या एजीएमच्या सूचनेत नमूद निर्देशांचे पालन करून नॉग इन ओयडी व पासवर्ड प्राप्त करू शकेल किंवा त्यासाठी evoting@nsdl.co.in येथे किंव contactus@ggofinance.com येथे विनंती पाठवू शकेल. ई-मतदानासंदर्भात कोणत्याही प्रश्नासंदर्भात सभासव

ई-मतदानाशी संबंधित कोणत्याही चौकशीकरिता तुम्ही www.evoting.nsdl.com च्या download section

एमसीए परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सदर माहिती ही कंपनीच्या सभासदांच्या माहितीसाठी व लाभार्थ जारी करण्या येत आहे.

**सीआयएन :** एल६५९१०एमएच१९९३पीएलसी३०२४०५

www.qgofinance.com, इन्व्हेस्टर सपोर्ट: contactus@qgofinance.com

२२ करिताचा कंपनीचा वार्षिक अहवाल ई-मेलद्वारे दि. १८.०७.२०२२ रोजी पाठवण्यात आला आहे.

सभासद एजीएममध्ये केवळ व्हीसी/ओएव्हीएमद्वारेच सहभाग घेऊ शकतील. एजीएममध्ये सहभाग घेण्याचे निर्देश

-मतदान सेवांच्या माध्यमातून कंपनीच्या २९ वी एजीएम आयोजित करणाऱ्या सूचनेत विहित कोणत्याही वा सर्व विषयांवर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मत देण्याचा हक्क बजावण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.

ए) निर्धारित अंतिम तारीख अर्थात शुक्रवार, दि. २२.०७.२०२२ रोजीनुसार डीमटेरियलाइज्ड् स्वरूपात भागधार

सी) वरील नमूद तारीख व वेळेच्या समाप्तीपश्चात परोक्ष ई-मतदानाचे मोड्युल मतदानाकरिता अकार्यरत करण्यात येईल. सभासदाद्वारे ठरावावर एकदा मत दिल्यानंतर पुन्हा त्याला ते बदलण्याची परवानगी नसेल.

मत दिल्यानंतरही एजीएममध्ये पात्र सभासद सहभाग घेऊ शकेल, परंतु त्याला एजीएमदरम्यान पुन्हा मत देता येणा नाही. केवळ पात्र सभासदच परोक्ष ई-मतदान सुविधा प्राप्त करण्यासाठी किंवा एजीएममध्ये ई-मतदान करण्यासाठी पात्र

कु. पल्लवी म्हात्रे, व्यवस्थापक एनएसडीएल यांना १८०० १०२० ९९० व १८०० २२ ४४ ३० वर संपर्क साधू राकतील किंवा evoting@nsdl.co.in येथे विनंती पाठवू शकतील.

इनामदार, भागीदार यांची, त्यांच्या अनुपस्थितीत कु. अदिती पटनाईक, मे. मेहता ॲन्ड मेहताच्या भागीदार, कार्यरत कंपनी सचिव यांची नेमणुक केली आहे, व एखाद्या सभासदास वार्षिक अहवालाची छापील प्रत हवी असल्यास ...... त्रदांकडून विहित विनेती प्राप्त झाल्यावर कोव्हिड १९ महामारीच्या स्थितीसंदर्भातील कोणतेही प्रशासकीय व सरकारी निर्बंध विचारात घेऊन लवकरात लवकर कंपनी ती नि:शुल्क पाठवील.

वर उपलब्ध सभासदांकरिताचे Frequently Asked Questions (FAQs) व सभासदांकरिताचे e-voting manual वाचावे किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२ -९९० वर संपर्क साधावा किंवा evoting@nsdl.co.in

ई-मतदानाची प्रक्रिया व अन्य संलग्न दस्तावेजांसमवेत, वार्षिकअहवाल, सूचना कंपनीची वेबसाइट www.qgofinance.com वर परीक्षणासाठी उपलब्ध आहेत.

क्यूजीओ फायनान्स लिमिटेडकरित सही/- एन आर अगरवाल इंडस्ट्रिज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ५०२-ए/५०१-बी, फोर्च्युन टेरेसेस, ५वा मजला, सिटी मॉलसमोर, न्यु लिंक रोड, अंधेरी (प.), मुंबई-४०००५३.

कॉर्पोरेट ओळख कमांकःएल२२२२०एमएव१९९३पीएलसी१३३३६५ दुरः:६७३१७५०० / फॅक्सः२६७३०२२७/२६७३६९५३, ई–मेल:<u>admin@nrail.com</u>, वेबसाईट:<u>www.nrail.com</u>

सूचना

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७(१)(अ) नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३०.०६.२०२२ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता कंपनीचे अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे व मान्यता देणे याकरिता शुक्रवार, २९ जुलै, २०२२ रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर मंडळ सभेची सूचना ही कंपनीच्या <u>www.nrail.com</u> वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.nseindia.com व www.bseindia.com वेबसाईटवर प्रसिध्द केले आहेत.

मंडळाच्या वतीने व करिता सही/-

ठिकाण: मुंबई दिनांक: १८ जुलै, २०२२

पूजा दफ्तरी कंपनी सचिव व सक्षमें अधिकारी

## जाहिर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येत आहे की श्री. नवीन मल्होत्रा कर्जदार यांनी त्यांच्या स्थावर मालमत्तेच्या संदर्भात खालील मूळ शिर्षक करारनामा जमा करून न्याय्य गहाणखत तयार केले होते, जसे की आमच्या क्लायंत पेरामल कॅपिटल अँड हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (पूर्वीची दिवाण हौसिंग फायनान्स लि.), त्यांनी आमच्या

अशिलांकडून घेतलेले गृहनिर्माण कर्ज प्रतिभूत करण्यासाठी: मेसर्स मिस्त्री एंटरप्रायझेस 'विकासक' म्हणून आणि श्री. नवीन मल्होत्रा 'खरेदीदार' म्हणून २१/२/२००८ रोजी विक्रीचा करार (नोंद क्र.बीडीआर४–१५९६–२००८) अनुक्रमणिका २ आणि पावती क्रमांक १६०९ दिनांक २२/२/२००८ ०३ बांधकाम व्यावसायिकांना ८/४/२००८ च्या चार पेमेंट पावत्या

पढील सूचना याद्वारे देण्यात येत आहे की, मूळ शिर्षक करारनामा आमच्या अशिलांच्या ताब्यातून हरवल्या / . गहाळ झाल्या आहेत आणि परिश्रमपुर्वक शोध घेतल्यानंतरही ते सापडत नाहीत.

याद्वारे पुढील सूचना देण्यात आली आहे की, कर्जदाराने उपरोक्त गृहकर्जाची परतफेड केली आहे आणि गहाण ठेवलेल्या मालमत्तेवरील आमच्या अशिलांचे शुल्क जारी केले आहे.

म्लॅट क्रमांक १५, १६ आणि १७ इमारतीच्या चौथ्या मजल्यावर, अँड्रयू व्हिला म्हणून ज्ञात इमारत जिमन सीटीएस नं.ए/७५१, बोंबीलवाडी, आइस फॅक्टरी लेन, वांद्रे (पश्चिम), मुंबई – ४०००५०.

संतोष आर. शेट्टी ॲण्ड असोसिएट्स

ॲडव्होकेटर

७०५, बोनान्झा, सहार प्लाझा, जे.बी. नगर, ए.के. रोड, अंधेरी (पू), मुंबई

## Lloydsteel

## लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड

<mark>गेंदणीकृत कार्यालयः प्</mark>लॉट नं.प्-५/५, एमआयडीमी इंडस्ट्रीयल एरिया, मुखाड, जिल्हा ठाणे-४२९४०१ **कॉर्पोरेट कार्यालयः** ए-२, मधु इस्टेट, २रा मजला, पांडुरंग बुधकर मार्ग, लोअर परेल (प.), मुंबई-४०००१३. फोन: ९१-२२-६२९१८११, डॅ-मेल:infoengg@lloyds.in वेबसाईट:www.lloydsengg.in, सीआयएन:एल२८९००एमएच१९९४पीएलसी०८१२३५

**काम:** प्लॉट नं.ए-६/३, ए-५/५, ए-५/४, एमआयडीसी इंडस्ट्रीयल एरिया, मुरबाड, जिल्हा ठाणे-४२१४०१. फोनः (०२५२४) २२२२७१/९५४५६५४१९६

## २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा व पुस्तक बंद करण्याची सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, **लॉइडम् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेड** (कंपनी)च्या सदस्यांची २८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) शनिवार, १३ ऑगस्ट, २०२२ रोजी दु.०२.००वा. कंपनी कायदा २०१३ च्या लागू तरतूदी सहवाचिता एमसीए परि्पत्रक क्र.१४/२०२० दि.८ एप्रिल, २०२०, १७/ २०८३ च्या लागू तत्त्व सहवाचिता एमसाए पारपत्रक क्र.८३/२०२० ।द.२ ए।त्रस्त, २०२०, ५७/ २०२० दि.१३ एप्रिल, २०२० आणि २०/२०२० दि.५ मे, २०२० च्या पुर्तेनुसार, एमसीए सर्वसाप्त परिपत्रक क्र. ०२/२०२१ दि. १२ जानेवारी, २०२१, एमसीए सर्वसाघारण परिपत्रक क्र. ०२/२०२२ दि. ५ मे, २०२२ नुसार, सेबी परिपत्रक दि. १२ मे, २०२०, सेबी परिपत्रक दि. १५ जानेवारी, २०२१ व सेबी परिपत्रक दि. १३ मे, २०२२ नुसार व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य स्वरुपाने (ओएव्हीएम) मार्फत होणार आहे.

वरील परिपत्रकानुसार एजीएम सुचनेसह वार्षिक अहवाल २०२१-२२ ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी, वेविदार सहभागीदाराकडे नोंद आहेत, त्यांना विद्युत स्वरुपात पाठविले जातील.

जनवर्षः सर्वसाधारण सभेची सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२१-२२ कंपनीच्या <u>www.lloydsengg.in</u> आणि स्टॉक एक्सेचेंजेसच्या अर्थात बीएसई लिमिडेट व नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिडेटच्या <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.com</u> वेबसाईटवर

सूचना व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी सदस्यांनी त्यांचे ई–मेल अद्ययावत करावेत आणि लाभांश स्विकारण्यासाठी बँक खाते तपशील अद्यायावत करावेत. ई-मेल/बँक खाते अद्यायावत करण्याची माहिती

 अ) वास्तविक स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सद्स्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिध् (आरटीए) बिगशेअर सर्व्हिसेस प्रायन्हेट लिमिटेड यांच्याकडे विहित आयएसआर-१ मध्ये ई-मेल (आराष्ट्र) किंग्सिय तास्त्रिका अपनिष्ट (शासी-४ अपनिषठ पानिर्र) पानिर्देश है नहीं के बात नींद्/अद्यायावत करावेत. कंपनीने सेबी (पंचओ/एमआयआरएसडी, एमआयआरएसडी, आरटीएएमबी/पी/सीआयआर, १२०११/६५५ दि. ०३ नोव्हेंबर २०२१ नुसार आवश्यक तपशील सादर करण्याचे पत्र पाठविले आहे. अद्यायावत करण्याचा नमुना कंपनीच्या www.lloydsengg.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

डीमॅट स्वरुपात भागधारणा असणाऱ्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल/बँक खाते नोंद व अद्यायाव करण्यासाठी संबंधित ठेविदार सहभागीदाराकडे (डीपी) संपर्क करावा.

कंपनी कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, २८व्या वार्षिक सर्वसाधार

कपना कायदा २०१३ च्या कलम ९१ नुसार थथ सूचना दण्यात यत आह का, २८व्या वाषिक सवसाधारण समिनिमत ७ ऑगस्ट, २०२२ ते १३ ऑगस्ट, २०२२ (दोन्ही दिवस समाविष्ट) पर्यंत कंपनीचे सदस्य नॉद पुस्तक व मागहस्तातरण पुस्तक बंद ठेवण्यात येतील. ई-वोटिंग पद्भत व माहितीकरिता कंपनीच्या २८व्या एजीएम सूचनेत नमूद माहितीचे पालन करावे.
ई-वोटिंग बावत काही प्रश्न किंवा तक्रारी असल्यास हेल्पसेक्शन अंतर्गत www.evotingindia.com वर उपलब्ध ई-वोटिंग युजर मॅन्युएल आणि फ्रिकेन्टली आस्कड केश्चन्स (एफएक्यू) चा संदर्भ घ्यावा किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ई-मेल करावा किंवा दूर.०२२-२३०५८७३८ व ०२२-२३०५८५४२/४३ वर संपर्क करावा.

लॉइडस् स्टिल्स इंडस्ट्रीज लिमिटेडक्रिता

दिनांक : १८ जुलै, २०२२ ठिकाण : मुंबई

मिनाक्षी ए. पानसर्र कंपनी सचिव

### प्रेमको ग्लोबल लिमिटेड सीआयएन:एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११

उमीं इस्टेट, टॉवर-ए, ११वा मजला, ९५ गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल (पश्चिम), मुंबई-४०००१३.

<u>३८वी वार्षिक</u> सर्वसाधारण सभेची भागधारकांना सन्तरा

येथे सूचना देण्यात येत आहे की, **प्रेमको ग्लोबल लिमिटेड** (कंपनी) च्या सदस्यांची ३८वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२ रोजी द.३.००वा.भाप्रवे एजीएम सूचनेत नमुद विषयावर विमर्ष करण्याकरिता विहेडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून कोविड–१९ प्रादुर्भावामुळे सहकार मंत्रालयाद्वारे (एमसीए) वितरीत परिपत्रक तसेच सेबी परिपत्रक आणि

वेळोवेळी वितरीत अन्य आवश्यक परिपत्रकांच्या पुर्ततेनुसार सामायिक ठिकाणी सदस्यांच्या उपस्थिती शिवाय व्हिडीओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव्य माध्यमातून (ओएव्हीएम) मार्फत वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) घेण्याची अनुमती मिळाली आहे. म्हणून सर्दस्यांना व्हीसी/ओएव्हीएममार्फतच एजीएममध्ये सहभागी होता येईल. वार्षिक अहवाल २०२१-२२ सह एजीएम सूचना ज्या सदस्यांचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे उपरोक्त

एमसीए परिपत्रके व सेबी परिपत्रकनुसार नोंद्र आहेत त्यांना विद्युत स्वरुपाने पाठविले जाईल. सदस्यांनी नोंद घ्यावी की, वार्षिक अहवालासह एजीएम सूचना तसेच वार्षिक अहवाल २०२१-२२ हे कंपनीच्या www.premcoglobal.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या अर्थात बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहेत. सदस्यांना एजीएममध्ये व्हीसी/ओएव्हीएम मुविधेमार्फतच उपस्थित राहता येईल. एजीएममध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएम सूचनेत नमुद आहे. व्हीसी/ओएव्हीएममार्फत एजीएममध्ये उपस्थित सदस्यांची कंपनी कायदा २०१३ चे कलम १०३ अन्वये गणसंख्या उद्देशाकरिता मोजणी केली जाई. कंपनीने एजीएम सूचनेत नमुद सर्व ठरावांवर विद्युत स्वरुपाने मत देण्यासाठी रिमोट ई-वोटिंग सुविधा दिलेली आहे. या व्यतिरिक्त कंपनी एजीएम दरम्यान ई-वोटिंग प्रणालीने मतदान सुविधा दिली आहे. एँजीएमच्या सूचनेत रिमोट ई–वोटिंग/ई–वोटिंगची सविस्तर प्रक्रिया नमुद आहे. जर तुमचे ई–मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद असल्यास तुमच्या नोंद ई–मेलवर ई–वोटिंगकरिता लॉगइन

कंपनीने एजीएममध्ये मंजूर झाल्यास ३१ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता अंतिम लाभांशार सदस्यांच्या अधिकार निश्चितीसाठी नोंद दिनांक म्हणून २२ जुलै, २०२२ निश्चित केली आहे. जर तुमचे ई-मेल कंपनी/डिपॉझिटरीकडे नोंद नसल्यास किंवा लाभांश प्राप्तीसाठी तुमचे बँक खाते

अद्यायावत नसल्यास कृपया खालील माहितीचे पालन करावे. अ) ई–वोटिंगकरिता लॉगइन तपशील व वार्षिक अहवाल प्राप्त करण्यासाठी तुमचा ई–मेल नोंद करावा. ब) विद्युत समाशोधन सेवेमार्फत (ईसीएस) किंवा अन्य इतर माध्यमाने तुमचे बँक खात्यात थेट लाभांश

स्विकृती वास्तविक कंपनीचे निबंधक व भागहस्तांतरण प्रतिनिधी बिगशेअर सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड भागधारणा यांना investor@bigshareonline.com किंवा https:// www.bigshareonline.com//InvestorRegistration.aspx ई-मेलवर फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, भागप्रमाणपत्राची स्कॅन प्रत (दर्शनी व मागील), पॅन (पॅनकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत), आधारकार्ड (आधारकार्डची स्वसाक्षांकीत स्कॅन प्रत) तुमचे ई-मेल नोंद करण्यासाठी पाठवावे.

बँक खाते तपशील अद्यायावत करण्यासाठी खालील अतिरिक्त तपशील द्यावे अ) तुमचे लाभांश प्राप्त करण्यास बँकेचे नाव व शाखा

ब) बँक खाते प्रकार, क) बँक खाते क्रमांक, ड) ९ अंकी एमआयसीआर कोड क्रमांक, ई) ११ अंकी आयएफएससी कोड, फ) प्रथम भागधारकाचे नाव असलेले रद्द केलेल्या धनादेशाची स्कॅन प्रत.

तुमचे डीपीद्वारे सल्लानुसार तुमच्या डिमॅट खात्यात तुमचे ई-मेल व मोबाईल क्रमांक नोंद करावे आणि कृपया तुमच्या डिपॉझिटरी सहभागीदारास (डीपी) संपर्क करावा.

वित्तीय कायदा २०२० नुसार लाभांश उत्पन्न हे १ एप्रिल, २०२० पासून भागधारकांच्या हस्ते कर योग्य आहे आणि कंपनीने विहित दराने भागधारकांना दिलेले लाभांशातन स्त्रोताकडील कर कपात करणे आवश्यक आहे. विविध श्रेणीतील विहित दरांकरिता भागधारकांनी वित्तीय कायदा २०२० आणि सुधारणेचा संदर्भ घ्यावा.

भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन क्रमांक कंपनी/आरटीए (वास्तविक स्वरुपात भागधारणा असल्यास) आणि डिपॉझिटरी (डिमॅट स्वरुपात भागधारणा असल्यास) कडे अद्यायावत करावे. पॅनसह वैयक्तिक भागधारक आणि जे नमना क्र.१५जी/१५एच मध्ये वार्षिक आयकर जमा करण्यास पात्र नाहीत त्यांना tds@bigshareonline.com वर ५ ऑगस्ट, २०२२ रोजी रात्रौ ११.५९ भाप्रवेपर्यंत ई-मेल करून स्रोताकडील ना-कर कपातीचा लाभ घेता येईल. भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी त्यांचे पॅन नोंद केलेले नसल्यास २०% उच्च दराने कर कपात केली जाईल. अ-निवासी भागधारकांना भारत व त्यांचे निवासी देशादरम्यान कर व्यवहार अंतर्गत लाभार्थी दर उपलब्ध होती. जे आवश्यक दस्तावेज अर्थात ना-स्थायी आस्थापना व लाभार्थी मालकीत्व घोषणा. कर निवासी प्रमाणपत्र. नमना १०एफ. अन्य इतर दस्तावेज जे कर व्यवहार लाभ घेण्यास आवश्यक आहे ते tds@bigshareonline.com वर पाठवावेत. उपरोक्त घोषणापत्र व दस्तावेज भागधारकांनी ऑगस्ट, २०२२ रोजी रात्रौ ११.५९ वा.भाप्रवे पर्यंत सादर करावे. विद्युत स्वरुपाने बँक खातेचे अ-

प्रेमको ग्लोबल लिमिटेडकरित

दिनांक : १९.०७.२०२२ ठेकाण : मुंबई

हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी खालील स्वाक्षरीकर्त्याकडे खाली On or towards the South : Final Plot No.95 नमुद केलेल्या त्यांच्या कार्यालयात आवश्यक On or towards the East: Final Plot 94 & दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना तारखेपासून ७ adjoin with public road दिवसांत कळवावे. अन्यथा सदर मालमत्तेव On or towards the West: Final Plot NO.96 क्रोणताही दावा नाही असे समजले जाईल. संतोष आर. शेडी ॲण्ड असोसिएटस वकील व कायदेशीर समपदेशक

७०५/ए, बोनान्झा सहार प्लाझा. ए.के. रोड. अंधेरी (पूर्व), मृंबई-४०००५९

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे

की. आमचे अशील श्री. झिशान सलतान मळीक

व श्रीमती झुबेदा सुलतान मुल्लीक यांनी फ्लॅट क्र.

८१०, ८वा मजला, डायमंड अपार्टमेंट माहीम (ईस्ट)

कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, जास्मिन मील

रोड, धारावी, मुंबई - ४०००१७ अर्थात सदर फ्लॅट

ही जागा त्यांचे मालक श्री. एहतेशमुल हक शेख

गंच्याकडून खरेदी करण्याचे नियोजित केले आहे,

न्यांनी आमचे अशिलाकडे असे प्रस्तुत केले आहे

की, पूर्वीचे मूळ अधिकार करारनामा जसे बिल्डर,

विक्रेता आणि श्री. एफ.टी. मलिक खरेदीदार

यांच्यादरम्यानचा करारनामा २) श्री. एफ.टी.मलिक

विक्रेता आणि श्री. अमानुल्लाह अब्दुल रेहमान,

खरेदीदार यांच्यादरम्यान झालेला करारनामा आणि

३) अमनुल्ला अब्दुल रेहमान, विक्रेता आणि श्री.

इफ्तेकार अहमद, इस्तियाक अहमद व श्री. लाईक

अहमद. खरेदीदार यांच्यादरम्यान झालेला

२८.०५.१९८६ रोजीचा करारनामा आमच्या

अशिलांच्या ताब्यात नाही आणि ते सदर मूळ

अधिकार करारनामा हरविले असून सापडलेले नाही

जर कोणा व्यक्तीस सदर फ्लॅट किंवा भागावर विक्री.

बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक, अदलाबदल, तारण

अधिभार. मालकी हक्क. न्यास, ताबा, कायदेशीर

PUBLIC NOTICE Late MR. ABDUL RAZAK RAHI, during his life time, was the member and share


has made an application for membership and requested the society to transfer the said shares of Rs.50/- each, and Flat No.105,in her name.

Any person/s or Financial Institutions

**PUBLIC NOTICE** TOME THE NOWN ALL PUBLIC SHALL COME, that My Client DILIP KANTAPRASAD JAISWAL, is absolute owner of flat situated at Flat No. 424, 4th Floor, Siddhivinayak Co.Op Housing Society
Ltd., Bhim Nagar, Bldg. No. 6, Opp.
Akruti Centre Point, MIDC Central
Road, Andheri East, Mumbai-400093,
and he had purchased the said room
premises situated at BHEEM NAGAR VIKAS MANDAL, OPP. ORKE MILLS, CENTRAL ROAD, MIDC, ANDHERI (E), MUMBAI from MR. MAHADEV BHIKAJI BHOTAKE, vide Agreemen for Sale dated 18/03/1998 and the said builder M/S. AKRUTI NIRMAN PVT LTD. by execution of Agreement between M/S. AKRUTI NIRMAN PVT LTD. and MR. MAHADEV BHIKAJI BHOTAKE & DILIP KANTAPRASAD JAISWAL on dated 20/10/2000 and allotted flat premises being situated a Flat No. 424, 4th Floor, Siddhivinayal Co.Op Housing Society Ltd., Bhim Nagar, Bldg. No. 6, Opp. Akruti Centre Point, MIDC Central Road, Andheri That original Agreement of M/S AKRUTI NIRMAN PVT. LTD. and MR

East, Mumbai-400093 allotted in the name of MR. MAHADEV BHIKAJI BHOTAKE on dated 17/01/2009. MAHADEV BHIKAJI BHOTAKE & DILIP KANTAPRASAD JAISWAL has has lodge complaint to M.I.D.C Police Station, Complainant ID No. 30378/2022 dated 14/07/2022, If any

claims of whatsoever in nature shall be Date: 19/07/2022 Place: Mumbai



Srimad Rajchandra Marg, Ghatkopar (East), Mumbai -400077 nortgage, charge, gift, lien, lease, tenanc adverse possession, power of attorney, righ

and the same shall not be binding on my THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: ALL THOSE pieces and parcels of land and structures standing thereon bearing survey bearing Final Plot No. 97 admeasuring 759 20 sq. meters CTS NO: 5943, together with building and covered garages constructed thereon, situated at Srimad Rajchandra Marg, with the cessed building standing thereon and known as "Shreepal Co-operative Housing Society Limited", comprising of ground plus three upper floors and Three Covered Garages bearing Assessment no NX0106090030000 Mumbai Suburbar District, Mumbai and bounded as under:

Sd/ Date 19th July 2022 Jitendra Bakliwa ADVOCATE G-5, Commerce House, MCC Lane

Any person/body having any right, title o interest in respect of the said property by any agreement, memorandum of understanding of way, inheritance, right of maintenance or otherwise of any mode of transaction shall publication hereof, with documentary proof considered to be waived and/or abandoned

Fort Mumbai 400001

PUBLIC NOTICE

title of my clients, M/S Oscar Infrastructure

Ghatkopar (East), Mumbai 400 077 togethe

Pyt Ltd. a registered Company having registered office at, 711, 7th Floor, Corporate Center, Nirmal Lifestyle, L.B.S. Marg, Mulund (West), Mumbai- 400 080 being the exclusive, and absolute Developer and holding the Development Rights in respect of the property more particularly described in the Schedule herein below, having acquired the same under registered Development Agreement dated 18.02.2020 from Shreepal Co-peratave Housing Society Ltd., a Society registered under the provisions of the MCS Act, 1960 bearing Registration No. BOM/WN /HSG/TC/955/85-86/1986 Date. Plot No. 97,

nmunicate the same in person to the undersigned within 14 days from the thereof, failing which, the same shall be

On or towards the North : Final Plot No.98

. आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून **१**५ **दिवसांत** सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत भासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासात याच्या/तिच्या/त्यांच्या दावा/ आक्षेपांच्या पृष्ठ्यः अशी कागदपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयंत सभासदाच्या सोसायटीच्य

च्या वतीने व करित

सही/

अष्टविनायक ए ॲण्ड बी विंग

को-ऑप हौसिंग सोसायटी लि

मांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधार्श न्नोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकळी असेल. ज<sup>ु</sup> सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत तभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तातरणास कार्ह <mark>रावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्य</mark> . उपविधीतील तरतुर्दीनुसार त्यावर सोसायटी कार्यवार्ह करेल. सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ आक्षेपकाव्दारे निरीक्षणांकरिता सोसायटीचे कार्यालय नोसायटीचे सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सर्व कामकाजाच्या दिवशी स.११.०० ते सायं.६.०० पर्यंत

ठिकाण: डोबिंवली

दिनांक: १९.०७.२०२२

GEECEE

जाहीर सूचना

येथे सुचित करण्यात येत आहे की, आमचे अशील श्रीमती तेहसीन वाय लक्ष्मीधर व श्री. युसूफ एफ नक्ष्मीधर हे फ्लॅट क्र.६०६, ६वा मजला, श्री गुरुकुप कोहौसोलि., जमीन जुना सर्व्हे क्र. १, नवीन सर्व्हे क्र. २१५/१, सीटीएस क्र. २, टीका क्र. १२ व नवीन तीएस क्र. १/२, १०४-ए, १/३ व १/४. एस.टी.वर्कशॉपजवळ, जुना आग्रा रोड, गाव पाचपाखांडी, ता व जि. ठाणे - ४००६०१ येथील जागेचे मालक

. तोफीक अहसानअली मांडवीवाला व श्रीमती हुसेनाबाई महसानअली मांडवीवाला यांना दि. १०.०८.१९८१ (पी २३९/८१) रोजीचे नोंदणीकृत करारनामा मार्फत . विक्री केले होते. सदर श्रीमती ह्सेनाबाई अहसानअली मांडवीवाला यांचे ०६.०५.२००२ रोजी निधन झाले<sub>:</sub> गंच्या पश्चात श्री. तोफीक अहसानअली मांडवीवाला श्रीमती जेहराबेन कुतुबुद्दीन धुलियावाला, श्रीमती सकीना . श्री. फकरुद्दीन मांडवीवाला हे कायदेशीर वारसदार आहेत. तथापी येथे सुचित करण्यात येत आहे की, अन्य कायदेशीर वारसदारांची अनुमती घेतल्यानंतर श्री. तोफीक . हिसीन वाय लक्ष्मीधर व श्री. युसूफ एफ लक्ष्मीधर

सही/ ड्रॉईट लिगल सोल्युशन्स

क्र.१, बोरिवली (पुर्व), मुंबई-४०००६६. **PUBLIC NOTICE** Shri Ravindra Tukaram Khot a Membe

the deceased member in the capital.

of publication of the notice till the date of expiry of its period.

जीसी व्हेन्चर्स लिमिटेड

(सीआयएन – एल२४२४९एमएच**१९८४पीएलसी०३२१७०) नों. कार्यालय:** २०९–२१०, २रा मजला, आर्केडिया बिल्डिंग, १९५, नरिमन पॉईंट,

मुंबई-४०० ०२१. दू.: ९१-२२-४०१९ ८६००, फॅक्स: ९१-२२-४०१९८६५० ई-मेल आयडी: geecee.investor@gcvl.in; वेबसाईट: www.geeceeventures.com

भागधारकांना सूचना

(कंपनीने देण्यात न आलेले/दावा न केलेले लाभांश व

समभागांचे गुंतवणूकदार शिक्षण व संरक्षण निधी (आयईपीएफ)

खात्यात हस्तांतरणाकरिता)

आयईपीएफकडे दावा ना केलेले लाभांश हस्तांतरणाकरिता आणि आयईपीएफ खात्यात

७ सलग वर्षांकरिता किंवा अधिक देण्यात न आलेले लाभांशसंदर्भातील शेअर्स हस्तांतरणाकरिता

तरतूद असलेले कंपनी कायदा २०१३ चे कलाम १२४(६) (कायदा) सहवाचिता गुंतवणूकदार

शिक्षण व संरक्षण निधी प्राधिकरण (लेखा, लेखापरीक्षण, हस्तांतरण व परतावा) अधिनियम

२०१६ (अधिनियम) च्या तरतुदीनुसार किमान ३ महिने आगेदर आयईपीएफ प्राधिकरणाकाडे

हस्तांतरणास पात्र ज्यांचे शेअर्स आहेत अशा भागधारकांनी त्यांच्या ज्ञात पाट्यावर कंपनीने

कळविणे आवश्यक आहे आणि तसेच वृत्तपत्रात सूचना प्रकाशित करणे आवश्यक आहे.

कंपनीकडून २० ऑक्टोबर, २०२२ रोजी किंवा नंतर आयईपीएफकडे अंतिम लाभांश खाते

२०१४–१५ हस्तांतर केले तसेच निधीकडे तत्सम शेअर्स हस्तांतरणास देय असतील आणि

कंपनीकडून अंतिम लाभांश वर्ष २०१४-१५ करिता आयईपीएफकडे तत्सम शेअर्स

हस्तांतरणास पात्र आहेत अशा भागधारकांना सद्याच्या स्थितीत शक्य तितके लवकर पत्र

व्यवहार करणे आवश्यक आहे. ज्यामध्ये त्यांनी प्राधिकरणाच्या डिमॅट खात्यात सादर शेअर्स

संबंधित भागधारक ज्यांचे ७ सलग वर्षांकरिता दावा न केलेले लाभांश आणि शेअर्स

आयईपीएफकडे हस्तांतरणास देय आहेत यांचे संपूर्ण तपशील कंपनीच्या वेबसाईट

संबंधित भागधारकांना आम्ही विनंती करीत आहे की, त्यांनी सन २०१४–१५ पासून

तुमच्याकडून दावा ना केलेल्या लाभांशावर दावा करावा. त्याकरिता त्यांनी कंपनीचे निबंधक

व भागहस्तांतरण प्रतिनिधी मे. लिंक इनटाइम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड किंवा कंपनीकडे

संबंधित भागधारकांकडून २० ऑक्टोबर, २०२२ पर्यंत लाभांशाबाबत दावा प्राप्त न झाल्यास

खालील पद्धतीने पुढील सूचना न देता आयईपीएफकडे संबंधित भागधारकांद्वारे शेअर्स

१. डिमॅट स्वरूपात भागधारणा असल्यास: संबंधित भागधारकांचे डीपीएस मार्फत निधीचे

२. वास्तविक स्वरूपात भागधारणा असल्यासः मूळ प्रमाणपत्राऐवजी नवीन दुय्यम

भागधारकांनी क्रिया नोंद घ्यावी की, आयईपीएफकडे दावा न केलेले लाभांश व शेअर्स

हस्तांतरणानंतर संबंधित भागधारकांना वेबसाईट <u>www.iepf.gov.in</u> वर उपलब्ध

आयईपीएफ–५ विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज सादर करून आयईपीएफकडे पुन्हा दावा

सांगता येईल आणि स्वाक्षरी करून वास्तविक प्रत कंपनीला नोंदणीकृत कार्यालयात नमुना

भागधारकांनी पुढे कृपया नोंद घ्यावी की, कंपनीकडून त्यांच्या वेबसाईट

www.geeceeventures.com वर अपलोड केलेले संबंधित भागधारकांचे दावा

न केलेले लाभांश व शेअर्सचे तपशील नियमानुसार आयईपीएफकडे शेअर्स हस्तांतर

उद्धेशाकरिता कंपनीकडून नवीन भाग प्रमाणपत्र वितरणाबाबत योग्य सूचना समजण्यात यावी.

कृपया नोंद असावी की, आयईपीएफकडे हस्तांतरित दावा न केलेले लाभांश

वरील प्रकरणात भागधारकांना काही प्रश्न असल्यास कृपया संपर्क: मे. लिंक

इनटाइम (इंडिया) प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, २४७ पार्क एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी

(प.) मुंबई-४०००८३, टेली.: ०२२-४९१८६२७०, फॅक्स: ९१-२२-४९७८६०६०,

ई-मेलः <u>iepf.shares@linkintime.co.in</u>, वेबसाईटः <u>www.linkintime.co.in</u>

जीसी व्हेन्चर्स लिमिटेडसाठी

दिप्यंती जैस्वार

व संभागाबाबत कंपनी विरोधात कोणताही दावा सांडता येणार नाही.

भागप्रमाणपत्र वितरण आणि डिपॉझिटरीमार्फत डिमॅटमध्ये रूपांतर करून निधीकडे

www.geeceeventures.com वर अपलोड केलेले आहे.

हस्तांतर करण्याची प्रक्रिया कंपनी सुरु करेल:

डिमॅट खात्यात थेट शेअर्स हातांतर.

आयईपीएफ-५ आवश्यक दस्तावेजांसह पाठवावे.

त्वरित अर्ज करावा.

ठिकाण : मुंबई

दिनांक : १८ जुलै, २०२२

सदर सूचना ही कायदा व अधिनियमाच्या तरतुदीनुसार प्रकाशित करण्यात येत आहे.

## क्यूजीओ फायनान्स लिमिटेड

२९व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना कंपनी कायदा, २०१३ व त्याअंतर्गत संस्थापित नियमांच्या तरतुदी सहवाचन कॉर्पोरेट कामकाज मंत्रालयाद्वारे जार्र

डिपॉझिटरीजद्वारे सचिवलेल्या प्रक्रियेनसार ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते त्यांच्या डिपॉझिटरीजकडे नोंदवलेले नसतील

बी) परोक्ष ई-मतदानाचा कालावधी मंगळवार, दि. ०९.०८.२०२२ रोजी (स. ९.०० वा. भा.प्र.वे.) सुरू होईल

एफ) संचालक मंडळाने मतदान प्रक्रिया नि:पक्ष व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी परीनिरीक्षक म्हणून कु. अश्विनी

दिनांक : १९.०७.२०२२

उमी जॉयस कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी

नोंदणीकृत कंपनीला लाभांश जमा करणे शक्य न झाल्यास परिस्थिती सुरुळीत सुरू झाल्यानंतर अशा भागधारकांना डिव्हीडंट वॉरंट/धनादेश कंपनीकडून पाठविले जाईल.

> गौरीश तावटे कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

मेंबरशीप क्र. : एसीएस४९८९८